



॥ अंतरी पेटवू ज्ञानज्योत ॥

**कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव**

**Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University, Jalgaon**

जा.क्र.कबचौउमवि/१४-क/ रासेयो सप्ताह /१०७/२०२०

दि.२३/०९/२०२०

प्रति,

- १) मा. प्राचार्य/ संचालक, कबचौउमविशी संलग्न महाविद्यालये व मान्यता प्राप्त परिसंस्था (रासेयो एकक)
- २) मा. संचालक/ विभागप्रमुख, विद्यापीठ शैक्षणिक प्रशाळा व विभाग (रासेयो एकक)

**विषय :-** राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा करण्याबाबत..

महोदय/महोदया,

महाराष्ट्र शासनाच्या उपरोक्त पत्रानुसार प्रत्येक विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास विभाग, सांस्कृतिक विभाग, शारीरिक शिक्षण विभाग, आजीवन व निरंतर शिक्षण विभाग व विद्यार्थ्यांशी संबंधित इतर सर्व विभाग, या विभागातील सर्व विद्यार्थ्यांना माझे कुटूंब, माझी जबाबदारी या मोहिमेमध्ये आपल्या अधिनस्त सर्व महाविद्यालयांना सहभागी होण्यासाठी निर्देशित करावे.

प्रस्तुत अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, दि. २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस व दि. २ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जन्मदिवस यांचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत **राज्यस्तरीय विविध स्पर्धा व सर्वेक्षण उपक्रम** इ-पध्दतीने घेण्याचे नियोजित करण्यात येत आहे. या उपक्रमातील स्पर्धा व त्यांची नियमावली या पत्रकासोबत देत आहोत. कृपया, आपल्याकडील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व नियंत्रक प्राध्यापक यांना या उपक्रमांत सहभागी होण्यासाठी प्रेरित करावे. उपक्रमात सहभागी झालेल्यांची माहिती गुगल फॉर्म मध्ये भरण्यात यावी. या करीता लिंक आपणास व्हाट्सअप ग्रुप वर देण्यात येईल.

कळावे- धन्यवाद !

आपला विश्वासू,

(डॉ.पंकजकुमार शां.नन्नवरे)  
संचालक,राष्ट्रीय सेवा योजना

**सोबत :-** उपक्रम - स्पर्धा माहिती पत्रक व नियमावली

**प्रतिलिपी:-** जिल्हा समन्वयक व विभागीय समन्वयक रासेयो.-सदर प्रकरणी आपल्या क्षेत्रात उपक्रम राबविणे व माहिती पाठविण्याविषयी कार्यवाही व्हावी.

- प्रत :-**
१. मा.राज्य संपर्क अधिकारी/विशेष कार्य अधिकारी, उच्च व तंत्र शिक्षण विभाग,रासेयो.मंत्रालय कक्ष,मुंबई
  २. मा.संचालक,राष्ट्रीय सेवा योजना प्रादेशिक कार्यालय,शिवाजीनगर,पुणे
  ३. विभाग प्रमुख, कुलगुरु कार्यालय.
  ४. विभाग प्रमुख, प्र-कुलगुरु कार्यालय.
  ५. विभाग प्रमुख,जनसंपर्क विभाग.
  ६. विभाग प्रमुख, संकेतस्थळ, कबचौउमवि.

# कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव

## राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह २४ सप्टेंबर २०२० ते ०२ ऑक्टोबर २०२०

दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील आपण राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह साजरा करीत आहोत, या प्रसंगी आपण राज्यस्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे, यात असणाऱ्या स्पर्धा ह्या सर्वांसाठी खुल्या आहेत यात वयाचे कोणतेही बंधन नाही, सर्वांनी सहभागी होऊन आनंद घ्या.

### कार्यक्रमांचा तपशील खालील प्रमाणे

#### १) दि. २४/०९/२०२० लॉकडाऊन (टाळेबंदी) काळातील सामाजिक संवेदना

लॉकडाऊनच्या काळात आपण राबविलेल्या समाजाभिमुख उपक्रमांचा जसे की मास्क वाटप, धान्य वाटप, पोलिसमित्र, कोविड योद्धा याप्रकारे ज्यामध्ये आपण उपस्थित होते असा एक बोलका फोटो पाठवायचा आहे.

आपण एकापेक्षा जास्त उपक्रमात सहभागी असल्यास संक्षिप्त अहवालासह फक्त निवडक ५ फोटो तसेच आपणास कोविड योद्धा म्हणून कार्य केल्याबद्दल कौतुक पत्र मिळालेले असल्यास ते पत्र रासेयो फेसबुक पेजवर अपलोड करायचे आहे. आपणास विद्यापीठातर्फे कोविड १९ च्या महामारी काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल इ-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल .

#### २) दि. २५/०९/२०२० लॉकडाऊन काळातील स्टार गायक

##### विषय- सामाजिक जनजागृती आणि प्रबोधन / माझे कुटुंब माझी जबाबदारी: कोविड १९

या विषयाला अनुसरून स्वतः गायलेल्या गाण्याचा व्हिडीओ तयार करून रासेयो फेसबुक पेजवर अपलोड करावा.

- १) विषयाशी निगडित नसलेले गाणे स्पर्धेसाठी गृहीत धरले जाणार नाही.
- २) गाणे स्वतः गायलेले असावे व सुरवातीला १ मिनिटात आपला संक्षिप्त परिचय देऊन गाण्यास सुरवात करावी.
- ३) गाण्याचा व्हिडीओ ७ मिनिटांपेक्षा जास्त नसावा.
- ४) वाद्य किंवा पार्श्वसंगीतासाठी परवानगी आहे.

#### ३) दि. २६/०९/२०२० लॉकडाऊन काळातील माझ्यातील कवी

स्वरचीत कविता (शक्यतो त्यामधून सामाजिक संदेश दिला गेलेला असावा) वाचन करतानाचा व्हिडीओ रासेयो फेसबुक पेजवर अपलोड करावा.

- १) विषयाशी निगडित नसलेली कविता स्पर्धेसाठी गृहीत धरली जाणार नाही
- २) कविता स्वतः वाचन करावी व सुरवातीला १ मिनिटात आपला संक्षिप्त परिचय देऊन, सादर करीत असलेली कविता मी स्वतः रचलेली आहे असे नमूद करून वाचनास सुरवात करावी.
- ३) कविता वाचनाचा व्हिडीओ ७ मिनिटांपेक्षा जास्त नसावा.

#### ४) दि. २७/०९/२०२० एकपात्री प्रयोग स्पर्धा

सामाजिक प्रबोधनावर जसे कि, फेस मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर यांचे महत्व विशद करणारा किंवा संबंधित विषयावर आधारित एकांकिका सादरीकरणाचा व्हिडीओ तयार करून रासेयो फेसबुक पेजवर अपलोड करावा.

- १) सुरवातीला १ मिनिटात आपला संक्षिप्त परिचय देऊन, एकपात्री प्रयोग सादर करावा

२) एकपात्री प्रयोग सादरीकरणाचा व्हिडीओ ७ मिनिटांपेक्षा जास्त नसावा.

#### ५) दि. २८/०९/२०२० फिट इंडिया फ्रीडम रन

सदर " FIT INDIA FREEDOM RUN " मध्ये एकट्याने किंवा समूहाने (सामाजिक अंतराचे पालन करत) किमान तीन किलोमीटर रनिंग किंवा सायकलिंग करायची आहे. GPS RUNNING TRACKER APP चा वापर करून अंतर आणि लोकेशन ट्रॅक करून आपले फोटो FIT INDIA FREEDOM RUN चे हेडिंग देऊन रासेयो फेसबुक पेजवर अपलोड करावा.

#### ६) दि. २९/०९/२०२० वकृत्व स्पर्धा

विषय- १) लॉकडाऊन काळातील माणुसकी

२) लॉकडाऊनमुळे माझ्यात झालेले बदल

३) कोविड १९ नंतरचे जग

या विषयाला अनुसरून आपल्या भाषणाचा व्हिडीओ तयार करून रासेयो फेसबुक पेजवर अपलोड करावा.

१) विषयाशी निगडित नसलेले व्हिडीओ स्पर्धेसाठी गृहीत धरले जाणार नाही.

२) सुरवातीला १ मिनिटात आपला संक्षिप्त परिचय देऊन, आपल्या वकृत्वास सुरवात करावी.

३) व्हिडीओ ६ मिनिटांपेक्षा जास्त नसावा.

#### ७) दि. ३०/०९/२०२० लॉकडाऊन काळातील फोटोग्राफी

विषय- लॉकडाऊन काळातील सामाजिक बांधिलकी आणि निसर्ग सौंदर्य

या लॉकडाऊनमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे लोकांमधील माणुसकीचे दर्शन झाले आहे, त्यातला एखादा टिपलेला क्षण किंवा लॉकडाऊन काळातील निसर्गात झालेला बदल, असा एक फोटो आपल्या संक्षिप्त परिचयासह फोटोतील सौन्दर्य किंवा भाव दोन ओळीत देऊन सदर फोटो रासेयो फेसबुक पेजवर अपलोड करावा.

#### ८) दि. ०१/१०/२०२० पोस्टर, रांगोळी, कोलाज, क्ले मेकिंग स्पर्धा

विषय: कोविड योद्धा

वरील विषयास अनुसरून तयार केलेल्या पोस्टर, रांगोळी, कोलाज किंवा क्ले सोबत आपला फोटो घेऊन आपल्या संक्षिप्त परिचयासह तो रासेयो फेसबुक पेजवर अपलोड करावा.

#### ९) दि. ०२/१०/२०२० सत्याग्रह ते स्वच्छाग्रह

म. गांधी जयंती निमित्ताने सत्याग्रहासोबत आजच्या काळाची गरज म्हणून स्वच्छतेचा आग्रह आपल्याला करायचा आहे. या स्पर्धेत आपण कोणत्याही एका सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता करून तो व्हिडीओ आपल्या संक्षिप्त परिचयासह रासेयो फेसबुक पेजवर अपलोड करावा.

आपल्या सगळ्यांना व्यक्त होण्यासाठीच हे एक माध्यम आहे, चला तर मग होऊयात व्यक्त, करूयात मनाला मोकळं या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्वांनाच इ-सर्टिफिकेट देण्यात येईल.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्वप्रथम आपणास खाली दिलेल्या गुगल फॉर्म मध्ये नावनोंदणी करणे अनिवार्य आहे

[https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdaliAibyhKlci4D\\_VtK0wvHc2cdMLY8f97tpUzsl6MCRdm2w/viewform](https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdaliAibyhKlci4D_VtK0wvHc2cdMLY8f97tpUzsl6MCRdm2w/viewform)

रासेयो फेसबुक पेज <https://www.facebook.com/nsskbcnmujalgaon/>

- ❖ स्पर्धेतील (गाणे/कविता/वक्तृत्व) सादरीकरण मराठी, हिंदी किंवा इंग्रजी माध्यमातून असावे.
- ❖ स्पर्धेचे विजेते घोषित करण्याचे सर्वाधिकार आयोजन समिती यांचेकडे असतील.
- ❖ स्पर्धकांच्या गुणवत्तेचे मापदंड ठरविणे, स्पर्धकांचे मानांकन करणे आणि विजेते घोषित करणे हे तटस्थ तज्ञ परीक्षकांकडून होणार आहे.
- ❖ स्पर्धकांकडून कोणत्याही प्रकारे कॉपीराईट उल्लंघन झाले असल्यास त्यास सर्वस्वी स्पर्धक जबाबदार असतील.
- ❖ स्पर्धेचे नियम व अटी, स्पर्धेचा कालावधी, निकालाचे दिनांक यामध्ये आयत्या वेळी बदल करण्याचे सर्वाधिकार आयोजन समितीकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
- ❖ अपूर्ण भरलेला फॉर्म आणि विषयाशी निगडित नसलेला विडिओ रद्दबादल करण्याचा अधिकार आयोजन समितीचा असेल.
- ❖ स्पर्धेचे निकाल राष्ट्रीय सेवा योजनेच्या फेसबुक पेजवर तसेच दि. ०२/१०/२०२० रोजी संपन्न होणाऱ्या National Webinar on The Making of Self-Reliant and Self-Esteemed India मध्ये दुपारी ४.०० वाजता जाहीर करण्यात येतील. वेबिनारची रेजिस्ट्रेशन आणि मीटिंग लिंक रासेयो फेसबुक पेजवर उबलब्ध आहे.
- ❖ स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांनी आपला फोटो किंवा व्हिडीओ आपल्या स्पर्धेचा हॅशटॅग करून रासेयो फेसबुक पेजवर अपलोड करावा.

## आयोजन समिती

स्पर्धा समन्वयकाचे नाव	मोबाइल नंबर	स्पर्धेचे नाव (हॅशटॅग)
1) डॉ. माधव कदम	७५८८३१८७५९	#एकपात्री_प्रयोग_स्पर्धा
2) डॉ. प्रवीण महाले	९८२३१९२८३१	#लॉकडाऊन_काळातील_फोटोग्राफी
3) डॉ. सचिन नांदे	९४२०३७४४७३	#फिट_इंडिया_फ्रीडम_रन
4) डॉ. संतोष खिराडे	९९६०७७२६०४	#पोस्टर_रांगोळी_कोलाज_क्ले_मेकिंग_स्पर्धा
5) डॉ. वैभव सबनीस	९४२२४७११४३	#वक्तृत्व_स्पर्धा
6) डॉ. आशुतोष वर्डीकर	९४२३९१४७०३	#लॉकडाऊन_काळातील_सामाजिक_संवेदना
7) प्रा. दिलवरसिंग वसावे	९०४९१८२९६०	#सत्याग्रह_ते_स्वच्छाग्रह
8) डॉ. अनिल बारी	९४२१५२३८३२	#लॉकडाऊन_काळातील_माझ्यातील_कवी
9) डॉ. प्रशांत कसबे	८८०६८१०४४४	#लॉकडाऊन_काळातील_स्टार_गायक
10) डॉ. दीपक बोडे	९९६०५१०५५७	समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह

### प्रमुख, राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह

प्रा. डॉ. पंकजकुमार नन्नवरे

संचालक, राष्ट्रीय सेवा योजना